

॥ अथ साध भेद को अंग ॥

मारवाडी + मराठी

*

महत्वाची सुचना:- रामद्वारा जळगांव यांचे असे निर्दर्शनास आले आहे की, काही रामस्नेही शेठ साहेब राधाकिसनजी महाराज व जे.टी.चांडक यांनी अर्थ केलेल्या वाणीजी रामद्वारा जळगांव मधून घेऊन जातात व आपल्या वाणीजीचा गुरु महाराज सांगतात तसा पुर्ण आधार न घेता आपल्या मताने समजने, अर्थामध्ये परस्पर बदल करून टाकतात तरी वाणीजी घेऊन गेलेल्या कोणत्याही संताने परस्पर अर्थामध्ये बदल करु नये. काहीही बदल करायचा वाटत असल्यास रामद्वारा जळगांवशी संपर्क साधावा व नंतर बदल करावा.

* वाणीजी आमच्याकडून जशी पाहिजे तशी चेक झालेली नाही, चेक करायला भरपूर वेळ लागतो. आम्ही परत चेक करून पुन्हा लोड करून देऊ. याला वर्षभर तरी लागेल. तुमच्या समजण्यापुरता कामात येईल, यासाठी आम्ही वाणीजी वाचण्याकरीता लोड करून दिली आहे.

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥ राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥ राम

राम ॥ अथ साध भेद को अंग लिखते ॥

राम ॥ चौपाई ॥

राम ना मैं हेत बेर नहिं बांधु ॥ ना मैं जाच अजाची ॥

राम ना मैं अडु मुडु नहीं कोई ॥ ना मैं बाच अबाची ॥१॥

राम माझा कोणाशी हेतु नाही ना वैर आहे, मी मांगणारा नाही ना विना मागल्याने राहतो, ना मी अडत, ना मी मुडत, ना मी वाचत नाही, ना मी विना वाचता राहतो. ॥१॥

राम ना मैं सिध रिध नहिं नासत ॥ ना मैं असत न साचा ॥

राम ना मैं घडुं घडाऊँ नाही ॥ ना मैं खरा न काचा ॥२॥

राम ना मी सिद्ध आहे, ना मी रिद्ध आहे, ना मी सत आहे, ना मी असत आहे, ना मी साचा आहे, ना मी घडलेला आहे, ना मी घडवतो आहे, ना मी खरा आहे, ना मी खोटा आहे.

राम ॥२॥

राम ना मैं बाद विरोधी समता ॥ ना मैं सुखि न दुखिया ॥

राम ना मैं चलू न अबचल नांही ॥ ना मैं रेत ना मुखिया ॥३॥

राम माझा वाद विवादात विरोध नाही, ना ही समता आहे, ना मी सुखी आहे, ना मी दुःखी आहे, ना मी चालत आहे, ना मी अचल आहे, ना मी प्रजा आहे, ना मी राजा आहे. ॥३॥

राम ना मैं धर्म कर्म मे नाही ॥ ना आचार न मेला ॥

राम तिरिया नार नहिं मैं पुरुषा ॥ ना मैं ऊलन पेला ॥४॥

राम ना मी कोणत्या धर्मात आहे, ना मी कर्म करण्यात आहे, ना मी आचारी आहे, ना मी मेला म्हणजे बिना आचाराचा आहे, ना मी स्त्री आहे, ना मी पुरुष आहे, ना मी ऊली कडे आहे, ना मी पेली कडे आहे. ॥४॥

राम ना मैं गांव जंगळ नहिं रोही ॥ ना मैं गृहि न त्यागी ॥

राम ना मैं भेष जगत सो नाही ॥ ना मुझ आड न भागी ॥५॥

राम ना मी गांवात आहे, ना मी जंगलात आहे, ना मी रस्त्यात आहे, ना मी गृहस्थी आहे, ना मी त्यागी आहे, ना मी भेषधारी आहे, ना मी संसारी आहे, ना माझा कोणी आडवे आहे,

राम ना माझी आड भागी आहे. ॥५॥

राम ना मुझ ग्यान भर्म नहिं कोई ॥ ना मैं बंध्या न छूटा ॥

राम ना सो नेम नेक नहिं ढीला ॥ ना साबत नहिं फूटा ॥६॥

राम ना मला ज्ञान आहे, ना मला भरम आहे, ना मी बांधलेला आहे, ना मी सुटलेला आहे, ना माझे काही नियम आहे, ना मी ढिला आहे, ना मी साबुत आहे, ना मी फूटलेला आहे.

राम ॥६॥

राम ना मैं जति नहि मैं भोगी ॥ ना मैं बांझ न व्याया ॥

राम	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	राम
राम	ना मैं सूम नहीं मैं दाता ॥ ना मैं गया न आया ॥७॥		राम
राम	ना मी जती आहे, ना मी भोगी आहे, ना मी बांझ आहे, ना माझी संतान झाली आहे, ना मी सूम आहे, ना मी दाता आहे, ना मी कोठे गेलो आहे, ना मी आलो आहे. ॥७॥		राम
राम	ना मैं मरुं नहिं मैं जीवुं ॥ ना मैं अमरन परले ॥		राम
राम	ना कोई मात पिता नहिं बंधव ॥ ना हम हसे न कुरळे ॥८॥		राम
राम	ना मी मरत आहे, ना मी जीवंत आहे, ना मी अमर आहे, ना मी जन्म मरणात येतो आहे, ना माझे माता पिता बंधू आहेत, ना मी हंसत आहे, ना मी दुःखी होतो आहे. ॥८॥		राम
राम	जाया नहिं कूख पण आया ॥ प्रण्या नहिं कँवारा ॥		राम
राम	बाळक नहि देह पण छोटी ॥ है पण सुं न्यारा ॥९॥		राम
राम	मी जाया नाही आहे, मी खुंख मध्ये आलो आहे, ना मी लग्न केले आहे, ना मी कुवारा आहे, मी बालक नाही परंतु शरीर छोटे आहे आणि सर्वपेक्षा वेगळे आहे. ॥९॥		राम
राम	देवळ नहिं देवरे जाऊं ॥ निस दिन बेठा माही ॥		राम
राम	धूप ध्यान प्रसाद न चाङुं ॥ बिन पूजा रुँ नाही ॥१०॥		राम
राम	मी देवळात राहत नाही, तरीही रात्रदिवस देव्हान्यात बसलो आहे आणि मी कोणाकडून कोणत्या प्रकारचा धूप ध्यान प्रसाद नाही चाहत, माझी पुजा झाल्या शिवाय राहतो. ॥१०॥		राम
राम	तीर्थ वृत अेक नही करसुं ॥ न्हाया बिना न रहिया ॥		राम
राम	अडसट तीरथ क्रोड निनाणुं ॥ झूलूर सब मुख कहिया ॥११॥		राम
राम	तीर्थ व्रत एकही करीत नाही व स्नान केल्याशिवाय ही राहत नाही, अङ्गस्त तीर्थ क्रोड नव्यानजु सर्व झुलके सर्व सुख केले आहे. ॥११॥		राम
राम	ग्यान ध्यान मे कबू न बाचू ॥ मून पकड नहि बैठा ॥		राम
राम	ना मैं बलि नहिं मैं निबेळ ॥ ना कुछ हुवे सेंठा ॥१२॥		राम
राम	ना मी ज्ञान करतो ना मी ध्यान करतो, ना मी कधी वाचत, ना मी मौन पकडून बसतो आहे, ना मी बलवान आहे, ना मी निर्बल आहे, ना मी काही सेंठा झाला आहे. ॥१२॥		राम
राम	ना मैं पढ्या अपदसो नाही ॥ ना मैं बकू न मुनि ॥		राम
राम	ना मैं केहे कसर नहिं राखी ॥ नां मील फेर न कूऱ्नी ॥१३॥		राम
राम	मी ना शिकलेला आहे, ना अनपढ आहे, मी बोलत नाही, ना मी मौनी आहे, ना मी सांगत, ना सांगण्यात कसर ठेवतो, ना भेटून फेर सांगतो. ॥१३॥		राम
राम	न मैं बेद रोग सब जाणु ॥ औषध जडी न राखुं ॥		राम
राम	निस दिन घोट पीवु जड सुधी ॥ निरख परख ले चाखुं ॥१४॥		राम
राम	मी वैद्य नाही आहे तरीही सर्व रोग जाणतो, मी औषध जडी नाही ठेवत तरीही रात्र दिवस घोटून जड(मुळा)सहित पीतो आहे व पाहून परीक्षा करून चाखतो. ॥१४॥		राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

ना मैं सूता ना मैं बैठा ॥ ना मुझ भूख न धाया ॥

ना मैं धनवंत ना कुछ निर्धन ॥ नां खोया नहिं पाया ॥ १५ ॥

राम

मी ना झोपलेला आहे, ना मी बसलेला आहे, मला न भुख आहे न धाया (तहान) आहे, ना मी धनवान आहे, ना मी गरीब आहे, मी ना काही हरवले ना प्राप्त केले. ॥ १५ ॥

राम

सब को त्याग सकळ मैं खाऊँ ॥ तज सकळ मैं राखी ॥

कथनी कथु सुणी नहिं काई ॥ साख बोहोत मैं भाखी ॥ १६ ॥

राम

माझा सर्वाचा त्याग आहे तरी सर्व खातो. सहज मध्ये मी सर्वाना मी सोङ्न दिले आहे. ना मी कथनी कथतो, ना मी काही कथनी ऐकली आहे तरीही मी खूप साख्या सांगीतल्या आहेत. ॥ १६ ॥

राम

ना अहंकार नहि मैं मिलता ॥ नासो गर्भ न सेणा ॥

नासो मान अमान न मेरे ॥ नांसो सुणुन केणा ॥ १७ ॥

राम

माझ्यात ना अहंकार आहे ना मी मिलनसार आहे, ना मी गर्व सहन करतो, ना माझा मान आहे, ना मी ऐकतो, ना मी सांगतो. ॥ १७ ॥

राम

ना मैं बाद हट्टुँ सो नाही ॥ चरचा करूं न न्यारा ॥

जैसे तत्त सीव सब मांही ॥ यूँ जन सकळ बुहारा ॥ १८ ॥

राम

ना माझे वाद आहे ना मी हट्टो, ना मी चर्चा करतो, जे तत्त शिव म्हणजे सतस्वरुप सर्वाचा आत आहे त्याचा सारखा व्यवहार आहे असे माझे सर्व व्यवहार आहे. ॥ १८ ॥

राम

नां मैं तुरक नहिं मैं हिन्दु ॥ ना मैं जात अजाती ॥

ना मैं बरण बिना कुळ नाही ॥ ना मैं ओक न साथी ॥ १९ ॥

राम

ना मी हिंदु आहे ना मी मुसलमान आहे, माझे कोणी कुळ बरण नाही आहे ना मी एकटा आहे, ना मी कोणाचा सोबत आहे. ॥ १९ ॥

राम

नां मैं खाण बिना नहिं हूवा ॥ बाण नहिं मैं बोलूं ॥

ब्राम्हण नहिं कहे पण सारा ॥ बिणज करूं नहीं तोलूं ॥ २० ॥

राम

मी ना चार खाणीत आहे ना बिना खाणीचा झाला आहे माझा पाये बाणी नाही आहे तरीही मी बोलतो मी ब्राम्हण नाही आहे पण त्यांचा सर्व गोष्टी सांगतो मी बिणज करतो पण तोलत नाही. ॥ २० ॥

राम

सब के मांय सकळ सूं न्यारा ॥ मरम लखे कोई बिरळा ॥

जन सुखराम देत हे हौका ॥ मारत हे नित किरळा ॥ २१ ॥

राम

जसे सर्वाचा आत सतस्वरुप असून सर्वपेक्षा वेगळा आहे आणि त्याचे मर्म विरळेच जाणतात अशाप्रकारे मी सर्वाचा आत आहे तरीही सर्वाहून वेगळा आहे माझा साधूपणाचा भेद विरळेच जाणतात आहे आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात की, माझा

राम

राम	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	राम
राम	साधूपणाचा वेशाची हाक आवाज संसारात नित्य मारतो की, सतशब्दच कर्म व भर्माचा नाश करतात. ॥२१॥		राम
राम	ग्यानी लखे नहिं कोई पिण्डता ॥ षट दर्शण ना ग्यानी ॥		राम
राम	जन सुखराम मोय सो जाणे ॥ चढया गिगन के कानी ॥२२॥		राम
राम	ज्ञानी, पंडीत षटदर्शनी व जैनी ब्रह्म पदाचा अनुभव नाही करु शकत. आदि सतगुरु		राम
राम	सुखरामजी महाराज सांगतात की, माझा साधूपणाचा भेदाला वेदाचे ज्ञानी, पंडीत षटदर्शनी		राम
राम	जैनी साधू आदि कोणी समजत नाही. जो माझा साधूपणाचा भेदाला समजेल तोच गगन घरी जाईल. ॥२२॥		राम
राम	पावन खाच भ्रिगुटी चाडे ॥ सो नर लखे न मोई ॥		राम
राम	जन सुखराम अगम घर खेले ॥ रात दिवस नहिं दोई ॥२३॥		राम
राम	श्वासाला खेचून संखनाळेचा रस्त्याने भूकुटीत चढणारे मनुष्य मला म्हणजे सतस्वरूप		राम
राम	साधू आहे हे लिहीत नाही, आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात की, मी अगम		राम
राम	घरात अखंडीत रात्र दिवस खेळतो, माझे रात्र दिवस सारखेच असते, रात्र वेगळी व दिवस वेगळा असे दोन नाही. ॥२३॥		राम
राम	मन हर काम नर्ही वा पवना ॥ सुरत निरत नही ओको ॥		राम
राम	जन सुखराम देह सुं न्यारा ॥ परे परम पद देखो ॥२४॥		राम
राम	परमपदामध्ये मन, कामना, श्वास, सुरत, निरत हे एक पण नाही आहे. तो पद शरीराहून		राम
राम	वेगळा आहे त्या परमपदाला पहा, असे आदि सतगुरु सुखरामजी महाराज बोलले. ॥२४॥		राम
राम	तपसी तपे तपस्या साझे ॥ फिर आचार चलावे ॥		राम
राम	जन सुखराम साध गत झीणी ॥ वो पंथ हात न आवे ॥२५॥		राम
राम	तपसी तपस्या करण्याची साधना करतात, आचार राखतात. आदि सतगुरु सुखरामजी		राम
राम	महाराज सांगतात की, माझी साधूपणाची गती झीणी आहे. ती जती, तपस्वी, आचार्याचा		राम
राम	समज मध्ये येत नाही. ॥२५॥		राम
राम	जोगी जंगम फरक फकिरा ॥ षट दर्शण जुग सारा ॥		राम
राम	जन सुखराम साध गत झीणी ॥ ओ नहिं लखे लिगारा ॥२६॥		राम
राम	जोगी, जंगम, फकीर, षटदर्शनी व सारे जगत माझा साधू गतीला झीणी म्हणजे सतस्वरूप		राम
राम	गतीला हे नाही लखू शकत, असे आदि सतगुरु सुखरामजी महाराज बोलले. ॥२६॥		राम
राम	जंतर मंतर बोळा साझे ॥ देव करे बस सोई ॥		राम
राम	जन सुखराम साध गत झीणी ॥ ओसे न लखे न कोई ॥२७॥		राम
राम	जंत्र, मंत्र व अनेक प्रकारे साधना करून देवतांना वशमध्ये करून घेतात. आदि सतगुरु		राम
राम	सुखरामजी महाराज सांगतात की, माझी झीणी साधूगत म्हणजे सतस्वरूप गतीला ते		राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम एक ही समजू शकत नाही.॥२७॥

पढऱ्या गुण्याँ हात नहिं आवे ॥ सीख्या सुण्या न जाणे ॥

राम

राम जन सुखराम साध गत झीणी ॥ सत्तगुर सरण पिछाणे ॥२८॥

राम

राम वाचल्याने, गुनन्याने (लिहीण्याने), शिकल्याने सतशब्द हातात येत नाही व नाही सतशब्दला जाणू शकत. आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात की, माझी साधूगती झीणी

राम

राम आहे, ती माझी झीणी साधूगती सतगुरुचा शरणात जाऊन ज्ञान धारण करून व त्याचा विधी ने भजन केल्याने प्राप्त होते.॥२८॥

राम

राम बिना रूप अस्थूल बिना हे ॥ अरस परस का मेला ॥

राम

राम जन सुखराम भेद सुत्तगुरु के ॥ नांव रट्याँ व्हे भेला ॥२९॥

राम

राम बिना शरीराशिवाय बिना रूपाचा सतशब्दचा अरस परस अखंडीत मिळण्याचा अनुभव होतो. आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात की, सतगुरुपासून भेद घेवून निजनामाचे भजन केल्यानेच हा अनुभव होतो.॥२९॥

राम

राम रसणां रटे धम कूं बंधे ॥ सुरत निरत घर लावे ॥
राम जन सुखराम ऊलट चड ऊँचा ॥ हर दीदार दिखावे ॥३०॥

राम

राम रसनेने रटतात, श्वास उश्वांसात भजन केल्याने घोर बांधते. सूरत निरत लावून भजन करून बंकनाळेच्या रस्त्याने शब्दा सोबत उलटून चढल्याने परमात्म्याचे दर्शन होते. असे आदि सतगुरु सुखरामजी महाराज बोलले.॥३०॥

राम

राम जोडे रटे धमं कूं साझे ॥ लेवे सास उसासा ॥
राम जन सुखराम सझे सब काया ॥ करे गिन घर बासा ॥३१॥

राम

राम रकार मकारचे श्वास उश्वांसात भजन करने ही धमला साजना आहे. आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात की, साच्या शरीराला सतशब्दाने शोधून दहावेद्वारात गिंगनचा घरी वास करतात असे आदि सतगुरु सुखरामजी महाराज बोलले.॥३१॥

राम

राम साध गत सोही जन जाणे ॥ रटे नांव निरधारा ॥

राम

राम जन सुखराम ररे मिल ममो ॥ आतुं पोहोर उचारा ॥३२॥

राम

राम या सतस्वरूप साधूचा गतीला तेच संत जाणतात जे निराधार निजनामाचे भजन करतात आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात की, रकार मकार म्हणजे रामनामाचे आठो प्रहर म्हणजे रात्र दिवस प्रत्येक समयी (वेळी) भजन करतात, तेच या साधूगतीला जाणतात.॥३२॥

राम

राम ररे ममे बिच भेद बिचारे ॥ तज देह फिर मिलावे ॥

राम

राम जन सुखराम साध गत सै नर ॥ पछे कदे नहि पावे ॥३३॥

राम

राम रामनामाचा या विधीवर मनात शंका ठेवतात, कधी करतात, कधी सोडून देतात, आदि

राम

राम	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	राम
राम	सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात की,ते या साधू गतीची प्राप्ती कधीही करु शकत नाही.॥३३॥		राम
राम	दोनुं सबद जुगत सुं रटणा ॥ ग्रभ बंधे संग मिलिया ॥		राम
राम	जन सुखराम पुरष ज्युं नारी ॥ करे गरज मन भिलिया ॥३४॥		राम
राम	जसे स्त्री पुरुष युक्ती ने मनाने साथ केल्याने मिळाल्याने गर्भ राहतो.तसेच ररो,ममो		राम
राम	दोन्ही शब्द म्हणजे राम नाम निजमनाने युक्तीने रटल्याने घटात सतशब्द प्रगट होतो.		राम
राम	असे आदि सतगुरु सुखरामजी महाराज बोलले.॥३४॥		राम
राम	पंखी उडे पंख दोय जैसे ॥ थिर व्हे पवन सहारे ॥		राम
राम	पंथी चरण दोय ते चाले ॥ युँ अंछर उभे उधारे ॥३५॥		राम
राम	पक्षी दोन्ही पंखांनी उडतो आहे व वरती जावून हवेच्या सहाच्याने बिना पंख हलवता		राम
राम	उडत राहतो किंवा रस्ता चालणारा दोन्ही पायांनी चालतो व तो कोठे स्थीर होवून जातो.		राम
राम	असेच हे दोन्ही अक्षराचा विधी ने भजन केल्यावर हंस कंठातून निघून दसवेद्वारात		राम
राम	स्थीर होवून जातो. ॥३५॥		राम
राम	ओक लख जतन लाख कर बंधन ॥ सेंसर ओर अठयासी ॥		राम
राम	जन सुखराम भेद बिन भगती ॥ कटेन जम की पासी ॥३६॥		राम
राम	कोणी लाख जतन करतो,लाखो प्रकारचे बंधन करून घेतो,अठ्यांसी हजार ऋषिचे		राम
राम	ज्ञानाला धारण करून घेतो,आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात की,भेदाने		राम
राम	भजन केल्याशिवाय त्याची जन्म मरणाची फासी कटत नाही.॥३६॥		राम
राम	॥ छंद अर्थ भुजंगी ॥		राम
राम	गुरु सेव कीने ॥ सबे भेद दीने ॥ किये ग्यान सारा ॥		राम
राम	ब्रह्म हूँ बिचारा ॥ भिदे भेद मांही ॥ लिये सरण जाहि ॥३७॥		राम
राम	सतगुरुचा शरण घेतल्याने सतस्वरूप ब्रह्मचे सर्व भेद मिळतात.सतस्वरूप ब्रह्म काय		राम
राम	आहे याचे सारे ज्ञान मिळते.हा सतस्वरूप ज्ञानाचा भेद सतगुरुचा जवळ जाण्याने तनात		राम
राम	भेदतो व तनात सतशब्दाचा अनुभव होतो,असे आदि सतगुरु सुखरामजी महाराज बोलले.॥३७॥		राम
राम	दिये ग्यान मोही ॥ सबे सुख होई ॥ बिना ब्रह्म प्रसंग ॥		राम
राम	सबे झूठ दर्संग ॥ कहे देव सारा ॥ ब्रह्म हूँ उचारा ॥३८॥		राम
राम	मला असे ज्ञान दिले,मला सर्व सुख मिळाले,आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात		राम
राम	की,सतस्वरूप ब्रह्मचा प्राप्ती शिवाय सर्व साधन खोटे आहेत.सर्व देवता सांगतात		राम
राम	की,आम्ही मनुष्य जन्माची प्राप्ती करून सतस्वरूप ब्रह्म ची प्राप्ती करावी. ॥३८॥		राम
राम	सबे देव सेवा ॥ निजो तत्त भेवा ॥ भजो राम रामंग ॥		राम

राम	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥	राम
राम	तजो सब कामंग ॥ गुरु भेद दीया ॥ सिखो जाय लीया ॥३९॥		राम
राम	निज तत्त म्हणजे सतस्वरूप ब्रम्ह पदाचा प्राप्तीचा भेद मिळून जातो.तर सर्व देवतांची		राम
राम	सेवा होवून जाते.या करीता राम राम भजा सर्व कामना सोडा.असे सतगुरु महाराजांनी		राम
राम	भेद दिला व शिष्याने म्हणजे मी धारण केला.॥३९॥		राम
राम	खण्डे खण्ड जाई ॥ सबे पिण्ड माई ॥ लखे गुरु ग्यानं ॥		राम
राम	पिण्डे भेव जानग ॥ भजो राम रामंग ॥ तजो सब कामंग ॥४०॥		राम
राम	खंडात आहे ते पिंडात आहे.सतगुरुचा ज्ञानानेच पिंडाचा भेद जाणू शकतात अशाप्रकारे		राम
राम	सर्व कामनांना सोडून रामजी की भक्ति म्हणजे राम राम करा.॥४०॥		राम
राम	मिले मन मांही ॥ निजो मन जाहि ॥ निर्भे नांव सुझे ॥		राम
राम	गुरु जाय बूझे ॥ तबे लेन लागा ॥ भिनो भर्म भागा ॥४१॥		राम
राम	निजमन लावून निजमनाने भक्ति केल्यावर निर्भय नाम म्हणजे परमात्म्याचा निजनामाची		राम
राम	प्राप्ती होते.सतगुरुना भेद विचारल्यावरच भक्ति केल्याने सर्व भ्रम व द्वैतपना मिटतो.		राम
राम	॥४१॥		राम
राम	लीया पण साधंग ॥ नांव आराधंग ॥ भजो राम रामंग ॥		राम
राम	तजो सब कामंग ॥ हमे हीर पाया ॥ निरखे मंझ काया ॥४२॥		राम
राम	अशातन्हेने साधना केल्यावर नामाची भक्ति होते.या करीता सर्व कामनांना सोडून राम		राम
राम	राम करा.मी हिरा रुपी सतशब्द प्राप्त केला,तो मी माझा शरीरात बघत आहे.॥४२॥		राम
राम	भयो उजियारो ॥ गयो तिंबर सारो ॥ सबे चीज सूझे ॥		राम
राम	सो सो आय बूझे ॥ तिहुँ लोक सारे ॥ भये उजियारे ॥४३॥		राम
राम	वैराग्य ज्ञान रुपी सूर्य उदय झाल्याने मायावी अज्ञान रुपी सर्व अंधकार मिटून गेला		राम
राम	आहे.मी सतगुरुना ज्या ज्या वस्तु विचारत होतो त्या सर्व वस्तु शरीरात दिसु लागल्या		राम
राम	तो भेद पिंडातच तीन्ही लोक प्रकाशीत होवून दिसु लागले.॥४३॥		राम
राम	सातु दीप सोई ॥ नव खंड होई ॥ बरसे मेघ भारी ॥		राम
राम	गरजे गेण सारी ॥ चले नीर धारा ॥ पिये बन सारा ॥४४॥		राम
राम	सात द्वीप व नऊखंड हे सारे शरीरात दिसु लागले.शरीरात मेघांचे भारी बरसने व		राम
राम	गगनाचे गरजने शरीरात ऐकू येऊ लागले.सारे शरीर रग,रोमात रामनाम रुपी जलाचा		राम
राम	धारा माझा शरीरात सर्वत्र चालू लागल्या व माझा वनरुपी शरीरात रोमा रोमात ररंकार होऊ लागला. ॥४४॥		राम
राम	फुले बन जाहि ॥ बडे पोप मांहि ॥ बोले मोर सूवा ॥		राम
राम	भंवर गुंज हूवा ॥ चली नेम सिलता ॥ न्हावे नीर मिलता ॥४५॥		राम
राम	भरे नीर जाहि ॥ सातुं सर माहिं ॥ ओसी ओक देखी ॥		राम
राम	कहुँ नेण पेखी ॥ जमी भीज बरसे ॥ गिगन जाय दरसे ॥४६॥		राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम असा नार चल ॥ नदा पूर छाल ॥ मुद तार जाणा ॥
 राम चढे पाड पाणी ॥ तिहुँ लोक माहि ॥ बर्से बस नाही ॥ ४७ ॥
 राम थके बिणज बुहारा ॥ तिहुँ लोक सारा ॥ हाळी हळ छूटे ॥
 राम गिगन मेघ बूटे ॥ पडयो काळ भारी ॥ मुंवा पाँचु हारि ॥ ४८ ॥
 राम भातो लेर आई ॥ जिमे कुण भाई ॥ चली भतवारी ॥
 राम उलट सुरत नारी ॥ अबे पीर जाई ॥ पिता घर आई ॥ ४९ ॥
 राम जुगे आस थाकी ॥ किया मन साखी ॥ कहे सुखरामा ॥
 राम मिले हर शामा ॥ आदु घर आया ॥ परम पद पाया ॥ ५० ॥
 राम ॥ इति साध भेद को अंग संपूरण ॥